

पुष्पति Z. 4 lies श्राद्धत् st. श्रागात्.

पुष्टि 1) *Fülle, Entwicklung* Sih. D. 92, 8. eine das Gedeihen bezweckende Zauberermonie Verz. d. Oxf. H. 97, a, 34. — 2) eine Form der Sarasvati WILSON, Sel. Works 2, 190.

पुष्टिप्रवाहर्मर्यादभेद m. Titel einer Schrift HALL 147. °विवरण n. ebend. पुष्टिमति auch die ed. Bomb.

पुष्प 1) e) Sih. D. 361. (तम्) वाक्पुष्पैरार्चयत् (so ist zu lesen) KATHĀS. 72, 395. 99, 38.

पुष्पक 3) f) n. R. 7, 3, 19. m. 73, 6. °विमान WEBER, RĀMAT. UP. 324.

पुष्पकरात् = पुष्पकरण्डक KATHĀS. 103, 33.

पुष्पगाइडका f. eine Art Posse, in welcher Weiber als Männer auf treten, BHĀR. NĀTĀJĀC. 18, 123. Sāh. D. 504. 307.

पुष्पदत्त 1) a) unter den 108 Namen Čīva's R. 7, 23, 4, 49.

पुष्पदामन् 2) = फुलदामन्.

पुष्पधय m. Biene Verz. d. Oxf. H. 243, a, No. 601.

पुष्पन्यास m. Darbringung von Blumen WILSON, Sel. Works 2, 33.

पुष्पयुर् Ind. St. 9, 174.

पुष्पभद्रा BHĀG. P. 12, 8, 17. 9, 10.

पुष्पमय, गिरि R. 7, 31, 38. चाप KATHĀS. 53, 70.

पुष्पमित्र BHĀG. P. 12, 1, 32.

पुष्पराग Verz. d. Oxf. H. 86, a, 12.

पुष्पलीला f. N. pr. Verz. d. Oxf. H. 147, a, 24.

पुष्पवत् 1) b) rindernd, von Kühen Schol. zu BHĀG. P. 10, 46, 9.

पुष्पवहा f. N. pr. eines Flusses BHĀG. P. 12, 9, 30.

पुष्पविचित्रा f. ein best. Metrum: 4 Mal ——————

Ind. St. 8, 383.

पुष्पशकटिका f. = पुष्पशकटी; °निमित्तज्ञान unter den 64 Kalā Schol. zu BHĀG. P. 10, 45, 36. Verz. d. Oxf. H. 217, a, 15. 19, wo die Theile auseinandergerissen sind.

पुष्पसार, °समुच्चय Verz. d. Oxf. H. 76, a, 8.

पुष्पस्नान, die richtige Form ist पुष्पः; vgl. KERN zu VARĀH. BHĀ. S. 48, 3.

पुष्पाङ्गलि m. zwei Handvoll Blumen, Titel eines Commentars HALL 107.

पुष्पावचायिका (पुष्प + अ॒) f. Blumenlese, N. eines Spieles Verz. d. Oxf. H. 218, a, 5.

पुष्पास्तरण (पुष्प + आ॑) n. kunstgerechtes Streuen von Blumen, unter den 64 Kalā Schol. zu BHĀG. P. 10, 45, 36 (vgl. u. कला 11.). पुष्पास्तरक m. Verz. d. Oxf. H. 217, a, 2.

पुष्पित 1) a) सुपुष्पिता वनराजी R. 3, 33, 45. Am Schluss hinzuzufügen BHĀG. P. 11, 21, 34.

पुष्पित् 2) nach Begattung verlangend: गावो मृगः खगा नार्यः पुष्पिष्यः शरदभवन् BHĀG. P. 10, 20, 46. = गर्भेण्यः Schol.

पुष्पोत्कटा R. 7, 3, 40.

पुष्पोत्तर (पुष्प + उ॑) Bez. eines Himmels bei den Āgina WILSON, Sel. Works 1, 292.

पुस्त 2) °भारभरण Verz. d. Oxf. H. 230, a, 31.

पुस्तक, °कर Spr. 3413. °वाचन unter den 64 Kalā 217, a, 10. पुस्तिका KATHĀS. 76, 22. 24. sg. 122, 24. Z. 4 Ver. 18, 8 lesen zwei Hdscherrichtig पुस्तका उप॑. — Vgl. प्रति॑.

1. पू mit प्र vgl. प्रपत्ता fg.

2. पू Z. 2 lies मधु॑ st. मृधु॑ und füge मत्॑ hinzu.

पूर्णतिथ füge vielfach hinzu.

पूर्णप्रश्न (पूर्ण + प्रश्न) m. ein für eine ganze Körperschaft vollzogenes Opfer; davon adj. °प्राप्तिप्रश्न zu einem solchen Opfer in Beziehung stehend: °प्राप्तानि MBH. 1, 2883.

पूर्ण mit अनु ehren BHĀG. P. 10, 47, 42.

— प्र Z. 2 MBH. 6, 3790 पूर्णप्रश्न ed. Bomb., wie schon BENFEY vermutete.

पूर्णपाद m. N. pr. eines Lehrers Verz. d. Oxf. H. 234, a, 1. HALL 16. WILSON, Sel. Works 1, 214. °चरित्र Titel eines Āgina-Werkes 280.

— Vgl. पूर्णपाद.

पूतन m. eine Art von Unholden MĀLATIM. 78, 6. — Vgl. पूतना.

पूतनाय॑ die Pūtanā darstellen: पूतनायती BHĀG. P. 10, 30, 15.

1. पूति, die Stelle MBH. 5, 2776 gehört zu 2. पूति 2) a); auch ist श्वेतपन् zu lesen; vgl. oben u. 1. नी mit उद्दृ. 3).

2. पूति 1) उय॑ MĀLATIM. 78, 16. — 2) a) m.: vgl. oben u. 1. पूति.

पूतिकुम्भाएडाय॑ (von 2. पूति + कुम्भाएड) °पते einem verfaulten Kürbis gleichen so v. a. nicht den geringsten Werth haben SARVADARÇANAS. 133, 9. °कुम्भाएडायमानव॑ n. so v. a. vollkommene Werthlosigkeit 60, 18.

पूतनेवी f. N. pr. eines Frauenzimmers HALL 173.

पूर्॒ 2) b) Strom HALL 37. 105. लसद्वाप्यपूर्॒ adj. KATHĀS. 59, 85. विलु-लितमतिपूर्वाव्यपूर्॒ UTTARĀHĀMĀK. 53, 8 (68, 12). — d) Verz. d. Oxf. H. 234, b, 29. 237, a, No. 368. — 4) f. दि N. pr. eines Frauenzimmers Verz. d. Oxf. H. 180, b, 36. — Vgl. मणिपूर्॒.

पूर्क 2) c) Ind. St. 9, 27. Verz. d. Oxf. H. 108, a, 2. 234, b, 33. SARVADARÇANAS. 174, 16. — e) Strom: सिद्धाङ्ग नस्वदधरमतपूरकेण — व्युच्छ-यामिन् BHĀG. P. 10, 29, 35.

पूरा॑ 1) पञ्चपातु त्रियामासु व्यायामपूर्णाय॑ das Jahr nicht voll machend so v. a. an einem vollen Jahre fehlend BHĀG. P. 10, 13, 28.

पूर्णीप॒ zu erfüllen: कामना KATHĀS. 38, 51.

पूर्णा॑ 3) d) °नदी Verz. d. Oxf. H. 234, b, 35. — e) N. pr. einer Verfasserin von Mantra bei den Āgita Verz. d. Oxf. H. 101, b, 8. — 4) m. eine Form der Sonne Verz. d. Oxf. H. 148, b, 16. — Vgl. महा॑.

पूर्णक॑ 1) nach NILAK. in der Bed. 2) b). — 3) MĀLATIM. 145, 1 v. u.; vgl. WILSON, Hindu Th. 2, 98, N. 2.

पूर्णकुम्भ॑ 1) R. GOOR. 2, 12, 7. उत्तुङ्गपूर्णकुम्भकुचद्या॑ KATHĀS. 18, 9. संगुणा॑: पूर्णकुम्भ॑ इति कृप एव निमज्जनि Spr. 4022. — 2) R. 7, 81, 24. — 3) vgl. oben u. कुम्भ॑ 1) e).

पूर्णगिरि N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 339, b, 22.

पूर्णपात्र, °प्रतिपात्र (पात्र) mit einem vollen Gefäße wetteifernd so v. a. überflüssend RĀGĀ-TĀR. 4, 120.

पूर्णपूरी m. N. pr. eines Gelehrten Verz. d. Oxf. H. 227, b, 18.

पूर्णप्रस॑ m. Bein. Madhjamandira's, angeblichen Stifters einer best. Vishnu॑itischen Secte, SARVADARÇANAS. 73, 9. 12. °दर्शन॑ 61. fgg.

पूर्णमण्डल n. ein voller Kreis: °तिलक॑ Verz. d. Oxf. H. 248, b, 35.

पूर्णमास die Feier am Tage des Vollmondes Verz. d. Oxf. H. 266, b, 38. पूर्णमास unter den Söhnen Kṛṣṇa's von der Kālīndī BHĀG. P. 10, 61, 14.